

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/कर्मि/यु. / 817 / 27

सेकन नं 4120230000444

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार

व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत नं. SSBDO11724500

अर्जदार यांनी दिनांक 27/12/2022 रोजी श्री/श्रीमती सुखदेवी आर. झारिया
पत्ता खेडगाव-2099 / 06 34140012-5

मालमत्ता नं. SSBDO11724500 (जुना नं. 55/0347) महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर
भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे.

त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत श्री/श्रीमती वासुदेव मोदपख

या नावाची नोंद असुन मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ.

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरीता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्राच्या तपशिल
खालीलप्रमाणे.

१ कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष 2022-23 करीता

② श्री. वासुदेव मोदपख व झारिया सुखदेवी आर. झारिया
यांचे वरेपिरवत.

③ प्रतिज्ञापत्र.

उपरोक्त कागदपत्रांमध्ये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस कर निर्गक्षक यांचे अहवाला करीता सादर.

(लिपीक)

विषयवर्तित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनापा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर
वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येणे सद्य नोंदीचा मालकी हक्काची काही
संबंध नाही त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता नं. SSBDO11724500
करीता श्री सुखदेवी आर. झारिया अशी नोंद वर्ष 2022-23 पासून करणेसाठी शिफारस
करण्यात येत आहे.

(कर निर्गक्षक)

उप कर निर्गक्षक व संचालक

कर निर्गक्षक व संचालक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500.00
Receipt No.	12014211203
Date	27/12/2022





ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION

उल्हासनगर महानगरपालिका



दस्तावेज क्र 95251-2720116 /

125

विस्तार क्र 238

फॉक्स क्र 2720104

No. UMC: TD: UNIT- 08/517/2022

Date : 27/2/2023

Token No. 41202300004077

SR. NO. 55DI011724500

SMT.SULAXNI RAMCHAND BHATIJA

BK. NO. 2099/6 ULHASNAGAR-5.

Sub: Mutation of Entry as a **Occupier** in respect of Property bearing
Sr. No. **55DI011724500** of Mpl. Assessments Register.

Ref: Your Notice Dated **27/02/2023**

Your name has been entered in place of **SHRI. VASHDEV MOTUMAL**, Ward No **55** Prop. NO
55DI011724500 as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is matured on the basis of the following documents.

- | | | |
|--|-----------|----------------|
| 1. Copy of sale Agreement & Index - II
Registered with Registrar of assurance | No. 903 | Dt. 07/03/2022 |
| 2. Conveyance Deed (CD) | No. ----- | Dt. ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional
officer Ulhasnagar | No. ----- | Dt. ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of
assurance | No. ----- | Dt. ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of
assurance | No. ----- | Dt. ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No. ----- | Dt. ----- |
| 9. Death Certificate of deceased Shri./Smt. | No. ----- | Dt. ----- |
| 10. Indemnity bond / Affidavit Relinquishment of
rights / Possession Letter | No. ----- | Dt. ----- |
| 11. Objection Notice published in the News paper
Namely | No. ----- | Dt. ----- |
| 12. Registered Will | No. ----- | Dt. ----- |
| 13. Probate of will | No. ----- | Dt. ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No. ----- | Dt. ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary | No. ----- | Dt. ----- |

This is only a mutation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation



Scanned with OKEN Scanner